



Voltaire Leasing & Finance Limited

CN: L74110MH1984PLCo33920
79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 001
Email: voltaire.leafin@gmail.com; URL: www.volfltd.com
Tel: +91 22 227 3249, Fax: +91 22 2262 2557

August 8, 2023

The Deputy Manager
Dept. of Corp. Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Ref: Scrip Code 509038

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q1FY24

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 1st quarter ended on 30th June 2023 for the Financial Year ended on March 31, 2024. The advertisements were published in English and Marathi newspapers on August 8, 2023.

This information will also be hosted on the Company's website, at www.volfltd.com.

Thanking You,

Yours Faithfully,
For **VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED**

ALOK KUMAR BEHERA
DIN: 00272675
MANAGING DIRECTOR

Enclosed: Newspaper cuttings

स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिवीरांचे स्मरण



स्वतंत्रते भगवते

जोशी व कल्पेश मेहता यांनी एका विशेष कार्यक्रम च्या आयोजन केलेले आहे. आय डब्ल्यू एस क्रिएशन, पंचमी कला अकादमी आणि असिलो एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ व्या स्वातंत्र्य दिनी, स्वातंत्र्य वीरांना आदरांजली देण्यासाठी स्वतंत्रते भगवते हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. नृत्य, संगीत यांना प्राधान्य देणारा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी गायक म्हणून केतकी माटेगावकर, स्वप्निल बांदोडकर, उत्तरा केळकर, राहुल सक्सेना, माधुरी करमरकर, प्रशांत काळुडकर, देवेश मिश्रवंदानी यांना निमंत्रित केले आहे. या निमित्ताने आजवर देशावर आधारित जी गाणी लोकप्रिय झाली आहेत, त्यांचा अंतर्भाव

या कार्यक्रमात आहे. १५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे हा स्वातंत्र्य वीरांचा हा जागर कार्यक्रम होणार आहे. १५ ऑगस्टच्या औचित्याने स्वातंत्र्यवीरांवर आधारित देशभक्ती पर गीतांचे गायन व नृत्य प्रकाश तसेच सत्य घटनेवर आधारित स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय कमलिनी देशपांडे यांच्या जीवनावरील लघुनाट्य सादर होणार असून वैशाली जोशी यांना नृत्याविकार सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमातून जमा होणार्या निधीतून, सामाजिक कार्यात अमूल्य कामगिरी करणार्या संस्थांना आर्थिक मदत देण्याचा मानस आहे.

सायरस पूनावाला समुहातर्फे केकी मिस्त्री यांची नियुक्ती



त्यांनी ३० जून २०२३ पासून अतिरिक्त कार्याकारी संचालक (गैर-स्वतंत्र) म्हणून काम पाहिले आहे. श्री.मिस्त्री हे एचडीएफसी एगो जनरल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे कार्याकारी चेअरमन देखील आहेत.

श्री.केकी यांचे समूहामध्ये स्वागत करताना पूनावाला फिनकोर्पचे चेअरमन आणि सीएम इन्स्टीट्यूटचे सीईओ श्री.अदार पूनावाला यांनी म्हटले की, श्री.केकी यांना भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये संचालन कसे करावे, निर्णय कसे घ्यावेत याचा प्रचंड अनुभव आहे. सर्व वित्तीय सेवांचा व्यवसायातील अस्थिरता लक्षात घेऊन योग्य ते व्यवस्थापन करणे, धोरणीपणे जोखीम व्यवस्थापन करत नफा वाढवण्यासाठी श्री.केकी मिस्त्री यांचा दीर्घ अनुभव उपयोगी ठरेल. श्री.केकी मिस्त्री यांनी म्हटले की, मी एचडीएफसीच्या कार्यकारी पदाच्या जबाबदारीतून बाहेर आलो आहे. व्यवसायातील उद्दीष्ट्ये गाठत असताना जबाबदार भागधारकांना त्यांचा परतावा मिळायला हवा, या उद्दीष्ट्याने ही कंपनी काम करत असून श्री.अदार यांच्या नेतृत्वाखालील वित्त सेवा व्यवसायासाठी सल्लागार म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने मला आनंद आहे. माझ्या संचालन कौशल्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून तरुण आणि वेगवान चमूसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.

मुंबई, दि. ७ : फार्मास्युटीकलसि, बायो-टेक्नोलॉजी, वित्त, स्वच्छ उर्जा, आदरातिथ्य, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायरस पूनावाला समूहाने श्री.केकी.मिस्त्री यांची धोरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. श्री.केकी मिस्त्री यांनी एचडीएफसी लिमिटेडचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन हे पद भूषविलेले आहे. केकी मिस्त्री हे अदार पूनावाला यांच्या सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी धोरण सल्लागार म्हणून काम करतील. केकी मिस्त्री यांना आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा ४ दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मिस्त्री यांचे नाव भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. श्री.मिस्त्री यांनी २०१० सालापासून एचडीएफसी लिमिटेडचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलेले आहे. एचडीएफसी बँकेसोबतच्या विलीनीकरणानंतर

डि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित.

Table with columns: मर्यादित आगदीर नाव, मूळची तारीख, रूम नं., वारसाचे नांव, वारसाचे नांव. It lists members of the D.N. Nagar, Sheetaldevi Cooperative Housing Society.

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मोजे भिवंडी, जि.ह.हा ठाणे येथील १)सिटी सदर्भ नं. ११६६, क्षेत्र ६१.२० चौ.मी. व २)सिटी सदर्भ नं. ११६७/बी, क्षेत्र २०.१० चौ.मी. अशी अकृषिक (एन.ए) जमिन मिळकत व त्यावर बांधलेली अ.सी.सी. इमारत, क्षेत्र: ३१७२ चौ.फुट बांधिले जायच्या म्यु.पर नं. १/बंदर रोड, भिवंडी, असा मिळकत असून अशी सदर्भ मिळकत श्री. निधीर सालीगाम राठी, ड.भिवंडी, जि.ह.हा ठाणे यांच्या प्रत्यक्ष मालकीची व कब्जावहातीची असून सदर्भ मिळकती सदर्भ मिळकतीच्या नमुद्र मालकांनी आमचे अधिकारास कायम विकत देण्याचे कबूल केले आहे. तरी सदर्भ जमिनी संबंधी कोणाचाही कब्जा, गहाण, दान, बहीस, भाडेपट्टा, सादेखत, खरेदीखत, जोजा अगर इतर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास त्यांनी सदर्भ नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी, कागदपत्री पुराव्यासह हरकत घ्यावी. जर कोणीही मुद्दामध्ये हरकत न घेतल्यास सदर्भ मिळकतीसंबंधी कोणाचीही तक्रार नाही तसेच कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, दावा अथवा हितसंबंध नाही वा असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून आमचे अशिल सदर्भ मिळकतीचे रजिस्टर खरेदीखतावा दस्तऐवज पुर्ण करतील. मात्र त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. पत्ता: २४, नुसारा मोहल्ला, मावळ. नेटिकल जवळ, भिवंडी, जि. ह.हा ठाणे. सही/- अ.ड. अनस आर. अनसारी

देविका हा उत्तर भारतातील पहिला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ : डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, दि.७ : देविका या प्रकल्पाची पायाभरणी हा उत्तर भारतातील पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेतात आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. 'नमामि गंगा' प्रकल्पाच्या धर्तीवर, १५० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या देविका हा उत्तर भारतातील पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील पवित्र अशा देविका नदीची शुद्धता जपण्यासाठी स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ जितेंद्र सिंह बोलत होते.

PUBLIC NOTICE

I, am concerned for my client SMT. INDIRA RAJ KAMBLE, residing at R.No. 8, Bldg. No.05, Matunga Labour Camp, Matunga, Mumbai-400 019, who was holding Housing Loan No. 23800000991, of Piralam Capital & Housing Finance, Mumbai Metro, alongwith her Husband SHRI. RAJ GULAB KAMBLE, who expired on 19/05/2021, leaving behind him my client, as his only legal heir and representative, as my client and her late husband SHRI. RAJ GULAB KAMBLE, were issue less. And now my client has cleared the aforesaid Housing Loan, and if any person or person having any claim over the said Housing Loan, then kindly contact me or my client within 15 days from the date of this publication or else it shall be deemed that nobody has any objection or claim, and my client shall be entitled to receive the original documents of her flat from Piralam Capital & Housing Finance, Mumbai.

Place: Mumbai Date: 08.08.2023 Sd/- MANISH B. BIND (ADVOCATE) BOMBAY HIGH COURT Off. Room No. B/6, Prensagar Medical, Sonia CHS Ltd., P. Nagar, 60 Road, M. L. Camp, Matunga, Mumbai-400019. Mobile No. 86527 64591 / 88507 26834

PUBLIC NOTICE

Take Notice that 1) MR. R. P. P. SINHA & 2) MR. RAUNJAN KUMAR SINHA are seized, possessed and/or sufficiently entitled of the premises viz. Flat No.102, 'A' wing, First floor, Oil Field C.H.S. Ltd., situated at Techno Park I, Thakur Village, Kandivli (E), Mumbai 400 101 (hereinafter referred to as the "said Flat") alongwith shares of the Society. The said 1) MR. R. P. P. SINHA & 2) MR. RAUNJAN KUMAR SINHA have lost/misplaced the original Allotment letter dated 24/04/2002 in respect of the said Flat. If anyone finds the aforesaid original documents or having claim thereon should contact with due evidence and detailed particulars thereof at my address at H/505, Esha Bhoomi Garden, Rajendra Nagar, Borivali (East), Mumbai-400066. Within 15 days, from the date of publication of this notice by Registered Post A.D., failing which, such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned. Dated on 08th day of Aug, 2023 CHARUSHLA J. RAORANE Advocate, High Court

Table with columns: Gr. No., Particulars, Quarter ended 30th June 2023, Quarter ended 30th June 2022, Year ended 31st March 2023. It is a financial statement for Voltaire Leasing & Finance Limited.

केनरा बँक Canara Bank

संयुक्त परिवार राहा : (१५००) ए-१ ते ६, धारज हेरिटेज, मिलन सक्ते, एम.सी. रोड, विलत नगर, सांठुकर पश्चिम, मुंबई-४०००५४. व्हाट्सऱॅप नं: ०२२-२६६२२०२०, ०२०२२२१०२०. ई-मेल: cs@canarabank.com.

ताबा सूचना (नियम १३(१))

जाहीर सूचना: खातातील स्वाक्षरीकरीते हे सिम्ब्युटीयझेशन अॅन्ड रिस्कन्यूट्रल ऑफ फिनायलियल असेट्स अॅन्ड एमप्लॉयेन्स ऑफ सिम्ब्युटीयझेंट अॅन्ड, २००२ (कायदा ५४/२००२) (बांधून सदा कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत केनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिम्ब्युटीयझेंट (एम्प्लॉयेन्स) क्लब, २००२ च्या नियम ३ महत्वाच्या कथम ३३(१) अन्वये असेलच्या अधिकारांअंतर्गत त्यांनी दिनांक १२.१२.२०२३ रोजी विलतीवत केलेल्या मामणी सूचनेनुसार कर्जादर वही. श्रमण गुरुनाथ सांगोकर व श्रीमती सुमन श्याम सांगोकर यांना सदा सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १२.१२.२०२३ रोजी देख रक्कम रु.४,६४,९६०.२८ (रुपये चार लाख चौरस हजार एकरुपे सरुसुद्ध आणि पैसे अडव्यासि फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

पलट्टे क्र. ३०४, ३रा मजला, इमारत क्र.बी.१६/बी, नेपथ्यन स्वराज्य कॉम्प्लेक्स, जमीन सख्खे क्र. १/३, २/३, गाव आविली, सेक्टर २, आविली पश्चिम, जिल्हा ठाणे, सख्खे क्र.१/शहर किंवा नगर सख्खे क्र./खामरा क्र., मोंदणी उज्विला कल्याण आणि जि.ह.हा ठाणे येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. सही/- DIPIL RAMANLAL PATEL Name of Legal Claimant

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य वित्त कृषी सहकारी परतंत्र्य फेडरेशन लि, मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, पुर्ण कृषा को-ऑप हीलिंग सोसायटी, हुमान चौक, नवयार रोड, मुंबई (पूर्व), मुंबई-४०००६१.

Table with columns: अ. क्र., जाव देणाऱ्याचे नाव, अर्ज दाखल दिनांक, दावा क्रमांक, दावा रक्कम रूपये, जाव देणारा क्र. It lists various claims and payments.

GULMOHAR CO-OP. HOUSING SOCIETY

C.T.S. No.: 90(Pt), 92(Pt) & 107 (Pt) Reg No.: M.U.M./M.R.D.A./H.S.G.(T.C.)/100-25/04-2008 Bldg. No.5, R.No.001, MMRDA Colony, J.V.Link Road, Opp. Milind Nagar, Powai, Mumbai-400 072

परिशिष्ट क्र. १६ (उपविधि क्र. ३.५ अन्वये) नोटीस गुलमोहर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इमारत नं.५, एमएमआरडीए कॉलनी, जी.वि.लिंक रोड, पॉवई, मुंबई-४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले सदसिका क्र. ७०४, धारण करणारे श्रीमती.हेमा मनोज मिश्रा (मयस), श्री. कोशलकुमार मनोज मिश्रा यांचे नावाने सदसिका विलग्न झालेले आहे. सदसिका विलग्न होण्याआधी श्रीमती. हेमा मनोज मिश्रा यांचे निधन झालेले असून त्यांचे वारसदार श्री. कोशलकुमार मनोज मिश्रा व श्री. सपन मनोज मिश्रा यांनी हि सदसिका दिनांक ०३.०३.२०२३ रोजी श्रीमती. अप्सरा बेगम अब्दुल खान यांना एमएमआरडीए च्या कागदापुरावर परीपत्रक क्र. १४५ अन्वये खरेदी / विक्रीचा व्यवहार पुर्ण करून सदसिका हस्तांतरित केली आहे. सदर खरेदीखत व सदसिका हस्तांतरण झालेले सर्व दस्तऐवज संस्थेकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार या सदसिकेचा ताबा श्रीमती. अप्सरा बेगम अब्दुल खान (मालक) यांचेकडे आहे. तसेच हि सदसिका श्रीमती. अप्सरा बेगम अब्दुल खान (मालक) आपल्या वयस्कृत कारणांने श्रीमती. बंधुसेना फेर्नांडेस यांचे सोबत खरेदी / विक्रीचा व्यवहार करित आहेत. त्यामुळे श्रीमती. अप्सरा बेगम अब्दुल खान (मालक) यांनी संस्थेकडे सदसिका खरेदी / विक्री करणाऱ्यासाठी विलग्न परवानगी मागितलेली आहे. त्यानुसार संस्था त्यांना सदसिका खरेदी / विक्री करणाऱ्याची परवानगी देत आहे. तेव्हा या सदसिकेवर या व्यतिरिक्त कायदेशीर वारसदार किंवा अन्य मागीलगावू / हरकतदार असतील तर त्यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या व हरकतीच्या आदेशाकडून त्या कागदापुरावा प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर नसत नसेल त्यांनी मुद्दतमिध्ये कोणाही व्यक्ती कडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर करणे नाही तर, त्यानंतर आलेल्या अशा कोणाच्याही हक्क मागण्या / विक्री हरकती आल्यावर संस्था मालक यांना त्यानंतर संस्थेच्या उपविधीनुसार परीपत्रक क्र १४५ अन्वये संपूर्ण कार्यवाही करतील, तसेच याची नोंद व सदसिका हस्तांतरण करणारे, प्रत मागीलगावू/हरकतदार पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सविध यत्नधर कर्माळीयाने वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेड

Table with columns: अ. क्र., तयारी, थ्यावी, एफकेत. It lists various items and their details.

NOTICE
 NOTICE is hereby given that the Certificate(s) for 67 Equity Shares of the Company bearing Nos. 25372951-25373007 and Certificate No. 456543 of **UltraTech Cement Limited** standing in the name(s) of **Dwarika Das Lohiya (Deceased)** has / have been lost or misplaced and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, **KFin Technologies Private Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032** within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).
 Name(s) of the Claimant(s): **Radha Lohiya** s/d/-
 Date : 08.08.2023

Companies, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of the Cokul Residency (A to G) CHS Ltd. situated at Shop No. 25, Thakur Village Scheme, Western Express Highway, Kandivli (East), Mumbai-400101 (hereinafter referred to as "the Society"), that one Mrs. Kirika Devendra Panchal and Mr. Devendra Motiram Panchal (hereinafter referred to as "the deceased") who were jointly entitled to the rights and shares bearing distinctive Nos. from 931 to 940 (both inclusive) of Rs. 50 each (hereinafter referred to as "the said shares") with respect to Flat No. D-303 (hereinafter referred to as "the said flat") of the Society, expired on 23.06.2022 & 09.05.2014 respectively. The said flat and the said shares shall be referred to as "the said property". The deceased have left behind their son, Mr. Prashant Devendra Panchal and their daughter Mrs. Nita Amit Thakkar, as their surviving Class-I legal heirs under the Hindu Succession Act, 1956. The deceased had nominated their son Mr. Prashant Devendra Panchal (hereinafter referred to as "the Applicant") as a nominee for the 100% shares of the said flat vide a form of Nomination dated 02.07.2003, on the basis of which the Applicant herein has acquired the membership and transmission of the shares of the said flat, by following due process of law. I, therefore, on behalf of my client, hereby invite any claims/objections from any person or persons with respect to the transfer of the entire rights of the said property of the Society, in favour of the Applicant. The claims/objections, if any, shall be informed to me in writing, within a period of fourteen (14) days from the publication of this notice, at the address mentioned below, with copies of such documents or other proof in support of their claims/objections. If no claims/objections are received/raised within the said period of fourteen (14) days as stated above then, the Society shall be at liberty to transfer the entire rights of the said property of the Society, including the ownership rights thereof, in favour of the Applicant, as per the Bye-laws of the Society.

Place : Mumbai
 Date : 8/8/2023
 Adv. Soham Salvi
 D-504, Gokul Residency (A to G), Thakur Village, Kandivli (East), Mumbai-400101

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that the owner **Jitendra Jayant Pawar** of flat no 10/16 in **Daulat Nagar co-op Hsg Soc Ltd. Kopri Colony, Thane East 400603** within limits of TMC, Thane has lost/misaid the Original Share Certificate no 138 dist. Nos 686 to 690. If any person has any claim, right, title or interest of any nature to the above property shall write to the undersigned within 14 days from the date of publication of this notice. Thereafter no claims or objection would be entertained and a new Share Certificate will be issued.
 Chairman,
Daulat Nagar CHS, Kopri Colony, Thane East 400603
 Date: 08.08.2023 Place : Thane

BEFORE THE HON'BLE CITY CIVIL & SESSIONS COURT AT BANGALORE OS. No.6396/2021 (CCH-27)

BETWEEN: Saleem Mohammed Abdul, S/o Pandinath Mohideen Mohammed, aged 58 years, R/O No. 45, Namraha Apartment/ 2nd Main Road, Vinayaka Centre, P.G. Hall, Bengaluru-560 003. PLAINTIFF
AND: Kiran & Others ... DEFENDANT
NOTICE TO DEFENDANTS No. 49
 ZEE NEWS, rep by its Editor-in-chief, 14th Floor, A Wing Marathon Futrex, NM, Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013.
 WHEREAS, the Plaintiff above named have instituted suit against yourselves and other defendants seeking the relief of Permanent Injunction and other consequential reliefs. Notice is hereby given to you to appear before this Hon'ble Court in person or through an Advocate duly instructed Someone authorised by law to appear on your behalf in the said case on 31-08-2023 at 11:00 A.M. Failing to appear on this date, the suit will be dealt and decided in your absence by placing you EX-PARTE. Given under my hand and seal of the Court this 02-08-2023.
 By order of the court, Assistant Registrar, City Civil Court, Bangalore.
 Advocate for Plaintiff: **DIVAKARA AND ASSOCIATES** No. M-4, Shalimar Plaza, P.G. Hall, Main Road, Malleshwaram, Bangalore-560003.

Place : Mumbai
 Date : 8/8/2023
 Adv. Soham Salvi
 D-504, Gokul Residency (A to G), Thakur Village, Kandivli (East), Mumbai-400101

PUBLIC NOTICE

Mr. Venilal N. Dagodara, a member of the Borivli Kailash Bldg. NO. 2 Co-Operative Housing Society Limited, having address at Ramnagar Lane, Borivli West, Mumbai-400092, and holding Flat No.A-7, in the building of the society, died on 15/07/2018. Mr.Rupesh Venilal Dagodara has made an application for transfer of the s/shares of the deceased member to his name. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 08.08.2023
 Place : Mumbai
 for and on behalf of Borivli Kailash Bldg. NO. 2 CHS Ltd
 Sd/-
 Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for 200 Equity Shares of FV. Rs.10/- (Rupees Ten Only) Bearing folio No 2049 of Vadial Enterprise Industries Ltd having its registered address at Vadial House, Near Navrangpura, Railway Crossing, Ahmedabad, Gujarat, 380009. Standing in the name of Rakesh Pravinchandra Shah jointly with Sarju Pravinchandra Shah, have been lost or misplaced and the undersigned have applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.

Folio No.	Certificate No.	Distinctive No. (From)	Distinctive No. (To)	No. of Shares
00002049	5268	477451	477550	100
00002049	8717	790025	790124	100

Name of Shareholder's
Rakesh Pravinchandra Shah
Sarju Pravinchandra Shah
 Date: 7th August 2023
 Place: Mumbai

State Bank of India भारतीय स्टेट बैंक

DEMAND NOTICE
 A notice is hereby given that the following borrower/s Mr. Anil Kumar Singh, Mrs. Shashi Anil Singh (Guarantor), 404, A Wing, DM Apartment, Navghar Road, Near Datta Mandir, Bhayandar East-401105, (Home Loan A/c - 41479223788/ 41337948913) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 09/07/2023. The notices were issued to them on 10/07/2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.
 Amount Outstanding : Rs.53,76,944/- (Rupees Fifty Three Lakh Seventy Six Thousand Nine Hundred Forty Four Only) as on 10.07.2023 with further interest and incidental expenses, costs, etc.
 The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
 Description of Immovable properties
 Flat No. 503, 5th Floor, C-Wing, Daffodil CHS, Gaurav Valley Hatkesh, Mira Road East
 Date: 07/08/2023 Place: Thane
 Authorised Officer, State Bank of India

DEMAND NOTICE
 A notice is hereby given that the following borrower/s Mr. Ramesh Harishchandra Jamdhade, Mrs. Shalini Ramesh Jamdhade, Flat No. 802, 8th Floor, A Wing, Athene, Lodha Paradise, Majiwade, Thane (W) 400 601, Property Address : 1402, C Wing, Claremont, Lodha Luxuria, Majiwade, Balkum, Thane (w) 400 602 (home loan 61248031238) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 29.07.2023. The notices were issued to them on 02.08.2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.
 Amount Outstanding : Rs.76,02,947/- (Rupees Seventy Six Lakh Two Thousand Nine Hundred Forty Seven Only) as on 02.07.2023 plus future interest and incidental expenses, costs, charges, etc.
 The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
 Description of Immovable properties
 Flat No. 203, Second Floor, Building No. 1, Omkar Pride Sy. No. 32, City Sy. No. 536 & 543 N Plot No. 3, V.V. Bhavnagar, Khopoli, Taluka - Khalapur, Dist. Raigad - 412023 adm. 32.35 sq. mtr. carpet area in the name of Mr. Santosh Sunder Sagvekar.
 Bounded: On the North by : Flat No. 201, On the South by : Open Space, On the East by : Flat No. 204, On the West by : Flat No. 202, Within the Registration Sub-district of: Khalapur, Raigad.
 Sd/-
 Authorised Officer
 Canara Bank

DEMAND NOTICE
 A notice is hereby given that the following borrower/s Mr. Santosh Sunder Sagvekar, have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 29.07.2023. The notices were issued to them on 02.08.2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.
 Amount Outstanding : Rs.76,02,947/- (Rupees Seventy Six Lakh Two Thousand Nine Hundred Forty Seven Only) as on 02.07.2023 plus future interest and incidental expenses, costs, charges, etc.
 The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
 Description of Immovable properties
 Flat No. 203, Second Floor, Building No. 1, Omkar Pride Sy. No. 32, City Sy. No. 536 & 543 N Plot No. 3, V.V. Bhavnagar, Khopoli, Taluka - Khalapur, Dist. Raigad - 412023 adm. 32.35 sq. mtr. carpet area in the name of Mr. Santosh Sunder Sagvekar.
 Bounded: On the North by : Flat No. 201, On the South by : Open Space, On the East by : Flat No. 204, On the West by : Flat No. 202, Within the Registration Sub-district of: Khalapur, Raigad.
 Sd/-
 Authorised Officer
 Canara Bank

DEMAND NOTICE
 A notice is hereby given that the following borrower/s Mr. Ramesh Harishchandra Jamdhade, Mrs. Shalini Ramesh Jamdhade, Flat No. 802, 8th Floor, A Wing, Athene, Lodha Paradise, Majiwade, Thane (W) 400 601, Property Address : 1402, C Wing, Claremont, Lodha Luxuria, Majiwade, Balkum, Thane (w) 400 602 (home loan 61248031238) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 29.07.2023. The notices were issued to them on 02.08.2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.
 Amount Outstanding : Rs.76,02,947/- (Rupees Seventy Six Lakh Two Thousand Nine Hundred Forty Seven Only) as on 02.07.2023 plus future interest and incidental expenses, costs, charges, etc.
 The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
 Description of Immovable properties
 Flat No. 203, Second Floor, Building No. 1, Omkar Pride Sy. No. 32, City Sy. No. 536 & 543 N Plot No. 3, V.V. Bhavnagar, Khopoli, Taluka - Khalapur, Dist. Raigad - 412023 adm. 32.35 sq. mtr. carpet area in the name of Mr. Santosh Sunder Sagvekar.
 Bounded: On the North by : Flat No. 201, On the South by : Open Space, On the East by : Flat No. 204, On the West by : Flat No. 202, Within the Registration Sub-district of: Khalapur, Raigad.
 Sd/-
 Authorised Officer
 Canara Bank

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED						
Registered Office : Bhayadaya Building, 3 rd Floor, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400023 CIN - L70101MH1984PLC033920, Email- voltaire.leafn@gmail.com, Web- www.vofltd.com						
Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30 th June 2023						
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended		
		30 th June 2023	30 th June 2022	31 st March 2023	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	21.07	19.48	79.80		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(33.76)	10.00	25.91		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(33.76)	10.00	25.91		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(44.19)	7.36	19.24		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	16.28		
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	411.80	411.80	411.80		
7	Other Equity			1,551.36		
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)					
(i)	a) Basic	(1.07)	0.18	0.47		
	b) Diluted	(1.07)	0.18	0.47		

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th June 2023 is available on the Company website - "www.vofltd.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.
 For Voltaire Leasing & Finance Limited S/-
 Alokr K. Behera
 Managing Director
 Place : Mumbai
 Date: August 7, 2023

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 This is to inform the General Public that following share certificate of **IPCA LABORATORIES LIMITED** having its Registered Office at **48, Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai, Maharashtra - 400 067** registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Name of Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s From	Distinctive Number/s To	No. of Shares
1	KANTABEN NARANDAS PATEL (DECEASED AS ON : 22-12-1996)	5440	254	246501	247500	1000

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai 400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place : Mumbai
 Date : 08.08.2023
DILIP RAMANLAL PATEL
 Name of Legal Claimant

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for 341 Equity Shares of Rs.10/- (Rupees Ten Only) Bearing folio No 2404979 of Linde India Ltd having its registered office Oxygen House, P-43 Taratara Road Kolkata 700 088. Standing in the name of **STANISLAUS LAWRENCE MONTEIRO** Have been lost or misplaced and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, **M/S KFIN TECHNOLOGY PVT LTD**, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s).

Folio No.	Certificate No.	Distinctive No. (From)	Distinctive No. (To)	No. of Shares
2404979	415464	8563945	8563908	64
2404979	415464	11329987	11330022	36
2404979	415465	274061	274080	20
2404979	415465	2068092	2068099	8
2404979	415465	2645920	2645930	11
2404979	415465	3843649	3843660	12
2404979	415465	11330023	11330071	49
2404979	415466	3843661	3843661	1
2404979	415466	4826158	4826174	17
2404979	415466	6380406	6380428	23
2404979	415467	1232248	1232347	100

Date: 8th August 2023
 Place: Mumbai
 Name of Shareholder
STANISLAUS LAWRENCE MONTEIRO

NOTICE

Written offers are invited by the Trustees of "Kohinoor Education Trust" at the Trust's address being at Kohinoor Corporate Office, Senapati Bapat Road, Dadar (West), Mumbai-400 028" in sealed envelope for sale, convey and assign of the Trust property on "as is where is basis" being (i) the entire ground plus five floors, measuring in aggregate 83,710 square feet Carpet Area (approximately) of Structure in Wing B of the Building ("Sale Structure"), lying on the land bearing C.T.S. Nos. 637/C/2, 637/C/3 and 637/C/4 of City Survey Kuria, Village Kuria-II, Taluka Kuria, District Mumbai Suburban (ii) 40% undivided share, title and interest in the Plot which shall be proportionate to the FSI utilized for the construction of the Sale Structure to the total FSI utilized in the construction of the Building) along with (iii) 14 car parks in the basement of the Building.

Sealed offers should be delivered within 30 days from the date of publication at the address mentioned hereinabove. The Offeror should provide their Profile with full particulars of financial capabilities and activities of them self and their Group Companies to show their bonafide. Time is the essence of the contract and offers received after 30 days shall not be entertained.

A copy of the Terms and Conditions for sale of the Trust property along with other relevant documents will be available at the above address on any working day from 9th August, 2023 between 3 pm. to 5 pm., at the address mentioned hereinabove on payment of Rs. 25,000/- . The last date for receiving offer by the Trust is 8th September, 2023. The offerors shall strictly adhere to the Terms and Conditions laid by the Trust.

Person/s interested in making a bid shall along with their offer letter, enclose a Demand Draft or a Pay order amounting to Rs. 1,00,00,000/- (Rupees One Crore only) in favour of "Kohinoor Education Trust". The said amount will be refunded without interest in case the offer is not accepted, however once the offer is accepted, the earnest money paid and or any further money paid shall not be refunded. The sale of the said property will be subject to the sanction by the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

Offers will be opened at 3.30 pm on 9th September 2023, at the above mentioned address, wherein the offerors may remain present. Closed offers or incomplete forms shall not be considered and the Trust reserves the right to accept or reject the offers with or without modification.
 Date: 08.08.2023
 Sd/-
 Trustees
 Kohinoor Education Trust

केनरा बैंक Canara Bank
 सिडिकेट सिंडिकेट
 Ullhasnagar - 5 Branch, Narayandas Chambers, Dudhaka, Ullhasnagar-421005.
 Branch Ref: CB/026/SAGVEKAR/SARFAESI/01 Date : 02.08.2023

POSESSION NOTICE

[Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rule, 2002]
 Whereas, the undersigned being the Authorized Officer of Canara Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act of 2002) and in exercise of Powers Conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 09.05.2023, calling upon the Borrowers / Guarantors to repay the amount as mentioned in the notice being Rs. 20,98,710.68 (Rupees Twenty Lakhs Ninety Eight Thousand Seven Hundred Ten and Paise Sixty Eight Only) together with further interest and incidental expenses, cost, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.
 The Borrower Mr. Santosh Sunder Sagvekar having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagors mentioned herein above in particular and to the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with the Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 02nd day of August 2023. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Retail Assets Hub - II, Thane and account with Canara Bank, Ullhasnagar-5 Branch, Thane for an amount of Rs. 21,28,265.68 (Rupees Twenty One Lakhs Twenty Eight Thousand Two Hundred Sixty Five and Paise Sixty Eight Only) together with further interest and incidental expenses, cost, etc.

Description of the Immoveable Property
 Flat No. 203, Second Floor, Building No. 1, Omkar Pride Sy. No. 32, City Sy. No. 536 & 543 N Plot No. 3, V.V. Bhavnagar, Khopoli, Taluka - Khalapur, Dist. Raigad - 412023 adm. 32.35 sq. mtr. carpet area in the name of Mr. Santosh Sunder Sagvekar.
 Bounded: On the North by : Flat No. 201, On the South by : Open Space, On the East by : Flat No. 204, On the West by : Flat No. 202, Within the Registration Sub-district of: Khalapur, Raigad.
 Sd/-
 Authorised Officer
 Canara Bank

NOTICE

GODREJ CONSUMER PRODUCTS LIMITED
 Registered Office: Godrej One 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai 400079, India

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of holder	Kind of Securities and face value	No. of securities	Distinctive numbers
P. Kusuma kumary	Equity shares of face value Re.1	600	From 65248145 - to 65248744

Place: Mumbai
 Date: 08/08/2023
 Sd/-
 P. Kusuma kumary
 Name of holder / Applicant

केनरा बैंक Canara Bank
 सिडिकेट सिंडिकेट
 Santacruz West Branch : (15060) A-1 to 6, Dheeraj Heritage, Milan Subway, S.V.Road, Daulat Nagar, Santacruz West, Mumbai - 400 054
 Tel: (0) : 022-26610030, 9030592990
 Email Id: cb15060@canarabank.com

POSESSION NOTICE [SECTION 13(4)]

(For Immoveable property)
 Whereas:
 The undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 12.12.2022 calling upon the borrower Mr. SHYAM GURUNATH SAGEKAR and Mrs. SUMAN SHYAM SAGEKAR to repay the amount mentioned in the notice, being Rs. 4,64,167.28(Four Lakhs Sixty Four Thousand One Hundred and Sixty Seven Rupees and Twenty eight paise only) as on 12.12.2022 with interest thereon and other charges within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 05 day of AUGUST of the year 2023.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs. 4,64,167.28 as on 12.12.2022 and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Property
 All that part and parcel of the property consisting of "Flat no 304, 3rd floor, Building no: B16/B in
 "Neptune Swarajya Complex" Land Bearing survey no: 1/3/2/3 Village: Ambivali Sector 2, Ambivali West Thane Dist" in Sy. No./City or Town Survey No./Khasra No. within the registration sub-district KALYAN and district THANE.
 Bounded:
 On the North by: D PROAD & Open Plot
 On the South by: Building 16 & D Plot
 On the East by: DP Road & Building No 4B
 On the West by: Building No 19A

Date : 05.08.2023
 Place : AMBIVALI
 Sd/-
 Authorised Officer
 Canara Bank

Form No. [See Regulation 33(2)]